

Corporate Office: 1101,1102, "G" Wing, 11th Floor, Lotus Corporate Park, Off: Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063, Maharashtra, India. Tel. No. (Board): +91 (022) 42977310 / 350

E : orient@orientpressltd.com ● W : www.orientpressltd.com CIN : L22219MH1987PLC042083



September 04, 2021

To,
The General Manager
Corporate Relations Department
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai 400 001

To,
The General Manager
The National Stock Exchange of India Ltd.
"Exchange Plaza", C-1, Block 'G'
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400 051

Scrip Code: 526325

Scrip Code: ORIENTLTD

Dear Sir(s),

<u>Sub.: Regulation 47(1)(d) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Pursuant to Regulation 47 (1)(d) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached please find the Newspaper publication of the Notice of 33rd Annual General Meeting of the Company, published in the following newspaper on Saturday, September 04, 2021:-

1. Free Press Journal on Saturday, September 04, 2021.

2. Navshakti Newspaper (Marathi Language) on September 04, 2021.

Kindly take the same on record.

Thanking you Yours faithfully

For ORIENT PRESS LIMITED RE

Shubhangi Lohia

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above



Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021 Phone: 022-3555 5000. Email: investor: relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE -

NOTICE is hereby given that the following equity share certificates which were issued by the Company are stated to have been lost or misplaced. Adhering to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the Company has already transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority the equity shares comprised in these share certificates after following the necessary procedure. Consequently, these share certificates automatically stand cancelled and are non-negotiable

| Sr. | | matically stand cancelled | i aiiu are | : non-negotiable | • |
|--|---|--|---|--|--|
| No. | Folio No. | Name / Joint Names | No. of Shares | Certificate Nos. From - To | Distinctive Nos From - To |
| 140. | 27447953 | Amit Contractor | 55 55 | 16701735-736 | 467558975-029 |
| 1 | 2/44/755 | Kanubhai Contractor | 33 | 16/01/33-/36 | 46/3369/3-02 |
| 2 | 66232671 | Amit Contractor | 25 | 16636645-645 | 466225195-219 |
| | | Kanubhai Contactor | | | .====================================== |
| 3 | 70159856 | Anil A Gundecha | 30 30 | 16810639-640 55186443-444 | 470056580-609 1342524398-42 |
| | | | 30 | 62709472-472 | 2225704037-066 |
| | | | 30 | 62802838-838 | 2231597330-359 |
| 4 | 21854522 | Bajrang Lal Daga | 10 | 12761315-315 | 257450470-479 |
| | | , 6 | 25 | 14532164-164 | 389420750-774 |
| 5 | 121083879 | Bharat Bhushan | 18 | 61891577-577 | 2181094261-27 |
| 6 | 23640171 | Bhavna V Vyas | 55 | 16675953-954 | 467118550-604 |
| | | Shantilal CVyas Vikram SVyas | | | |
| 7 | 41190892 | Brijlal Mittal | 5 | 12346370-370 | 255675186-190 |
| 8 | 7146027 | Devendra Vithaldas Patel | 35 | 55193679-680 | 1342633891-92 |
| | | Vithaldas Murlidhar Patel | | | |
| 9 | 1883771 | Dileep Himmatsingka | 20 | 4974678-678 | 82113679-69 |
| | | | 3 | 6358867-867 | 134673351-35 |
| | | | 19 | 20089273-273 | 259694246-26 |
| 10 | 347057 I | Dileep Himmatsingka | 5 | 3128506-506 | 49698243-24 |
| ш | 35515275 | E C C | 4 | 5033327-327 7640403-403 | 82972519-52 148291176-19 |
| '' | 355152/5 | Freny S Sethna Kersi S Sethna | 15 | 7640403-403 | 148291176-19 |
| 12 | 54125593 | Kersi S Sethna Harbans Kaur | 20 | 10723090-090 | 191959453-47 |
| 14 | JTI 23373 | Awtar Singh Khurana | 20 | 50837492-492 | 191959453-47 |
| | | , was singi Kilurana | 40 | 62253955-955 | 2189032063-10 |
| 13 | 8829346I | Inderpal Singh Sadana | 20 | 59234847-847 | 1930440602-62 |
| - | | Gurnish Kaur | 20 | 61855007-007 | 2180614506-52 |
| | | | 40 | 66951525-525 | 6903726381-42 |
| 14 | 109165525 | Joyti | 63 | 57575736-736 | 1596266810-87 |
| | | | 63 | 62264338-338 | 2189768322-38 |
| 15 | 31154073 | Kamal Kishore Goyanka | 20 | 3984714-714 | 62903579-59 |
| 16 | 27446779 | Kanubhai Contractor | 55 | 16701733-734 | 467558920-97 |
| - | | Amit Contracotr | | | |
| 17 | 70157721 | Kiran Kankariya | 30 | 53017194-195 | 1243084300-32 |
| | | Kanhaiyalal Jyoti Kiran Kankariya | | | |
| 18 | 41770759 | Kirti Diwakar | 26 | 9188599-599 | 64842199-22 |
| '' | 41770737 | Rajendra Kumar Diwakar | 8 | 9188599-599 | 64905571-57 |
| | | rajeridra Rdinai Diwakai | 16 | 9188599-599 | 145533371-38 |
| | | | 20 | 9188600-600 | 64768019-03 |
| | | | 14 | 9188600-600 | 64842225-23 |
| | | | 14 | 9188600-600 | 145514830-84 |
| 19 | 108288623 | Krishna Kumar Singh | 18 | 62088040-040 | 2183331728-74 |
| 20 | 31382670 | Kusum Goyanka | 20 | 4017625-625 | 63561799-81 |
| 20 | 31302070 | Rusuili Goyalika | 10 | 10042911-911 | 181218272-28 |
| 21 | 52220874 | Kusum Goyanka | 20 | 10684168-168 | 191169526-54 |
| 22 | 29079358 | Laxman Jarappa Karkera | 6 | 62129622-622 | 2183856970-97 |
| , , | 24474255 | Jalajakshi Someshwar | 50 | (2425010 015 | 22052401245 |
| 23 | 24474259 104349105 | Manish Gangaram Lala | | 62435818-818 62107652-652 | 2205369194-24 |
| 24 25 | 74152031 | Nageswara Reddy Kaipu Narayanan Kutty K | 18 | | 2183587656-67 |
| 25 | 74152031 | Narayanan Kutty K | 30 30 | 16173158-159 59149101-102 | 403814895-92 |
| | | | 60 | 62529028-028 | 1339017374-40 2212597793-85 |
| ١, | 00004140 | D 1/ | | | 1000455040.04 |
| 26 | 88096169 | Praveen Kumar | 20 | 59235370-370 | 1930455042-06 |
| 27 | 50/717/3 | D MI I : | 20 | 61860147-147 | 2180678327-34 |
| 27 | 50671763 | Rama Maheshwari | 40 | 10809700-700 | 193806224-26 |
| 28 29 | 109510621 70697572 | Ravindar Kumar Varma Renu Jain | 18 30 | 61834967-967 16723503-504 | 2180369691-708 467918800-829 |
| 30 | 34301450 | K C Jain | 40 | 4414080-081 | 71490899-93 |
| 30 | 37301450 | Ripan Kumar Kochhar Meena Lamba | 40 10 | 7527399-399 | 147367254-26 |
| | | i icelia LalliDa | 10 | 10096008-008 | 182004237-24 |
| | | | 60 | 53560996-997 | 1253600634-69 |
| | | | 45 | 58357921-921 | 1620668421-46 |
| 31 | 31386021 | Robin Verma | 7 | 61828244-244 | 2180288355-36 |
| | | | 18 | | 2183852574-59 |
| - 1 | | S R Geetha Kalvan | | 62 29286-786 | , |
| 32 | 57620382 | S R Geetha Kalyan S Kalyana Sundaram | | 62129286-286 | |
| | | | 80 | 62744082-082 | 2226838296-37 |
| 32 | 57620382 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu | | | |
| 32 | 57620382 56485279 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu | 80 | 62744082-082 10002267-267 12306870-870 | 180582864-87 255495895-89 |
| 32 | 57620382 56485279 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu | 80 10 | 62744082-082 10002267-267 | 180582864-87 255495895-89 |
| 32 33 34 | 57620382 56485279 39730685 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma | 80 10 1 1 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 | 180582864-87 255495895-89 1160348192-19 2180491326-33 |
| 32 | 57620382 56485279 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu | 80 10 1 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 | 180582864-87 255495895-89 1160348192-19 2180491326-33 |
| 32 33 34 35 | 57620382 56485279 39730685 31713676 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankatlal Kabra | 80 10 1 1 13 25 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 | 180582864-87. 255495895-89. 1160348192-19. 2180491326-33. 469705595-61 |
| 32 33 34 | 57620382 56485279 39730685 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra | 80 10 1 1 13 25 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 | 2226838296-37: 180582864-87: 255495895-89: 1160348192-19: 2180491326-33: 469705595-61: 403433565-59: |
| 32 33 34 35 36 | 57620382 56485279 39730685 31713676 73071968 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankatlal Kabra Seema Rani | 80 10 1 13 25 30 60 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 16150430-431 62258502-502 | 180582864-87: 255495895-89: 1160348192-19: 2180491326-33: 469705595-61: 403433565-59: 2189346546-60: |
| 32 33 34 35 | 57620382 56485279 39730685 31713676 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankatlal Kabra | 80 10 1 1 13 25 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 | 180582864-87: 255495895-89: 1160348192-19: 2180491326-33: 469705595-61: 403433565-59: 2189346546-60: |
| 32 33 34 35 36 | 57620382 56485279 39730685 31713676 73071968 23985284 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankatlal Kabra Seema Rani | 80 10 1 13 25 30 60 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 16150430-431 62258502-502 | 180582864-87: 255495895-89: 1160348192-19: 2180491326-33: 469705595-61: 403433565-59: 2189346546-60: |
| 32 33 34 35 36 37 38 | 57620382 56485279 39730685 31713676 73071968 23985284 31843286 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankatlal Kabra Seema Rani Shanti Devi Sodhani Man Mohan Sodhani Ram Kishore Sodhani Shashi Bhusan Agrawal | 80 10 1 13 25 30 60 50 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 16150430-431 62258502-502 56566525-525 16733897-898 | 180582864-87 255495895-89 1160348192-19 2180491326-33 469705595-61 403433565-59 2189346546-60 35049389-43 |
| 32 33 34 35 36 37 | 57620382 56485279 39730685 31713676 73071968 23985284 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankatlal Kabra Seema Rani Shanti Devi Sodhani Man Mohan Sodhani Ram Kishore Sodhani Shashi Bhusan Agrawal Surendra Pal Singh | 80 I 0 I 1 I 3 25 30 60 50 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 16150430-431 62258502-502 56566525-525 | 180582864-87 255495895-89 1160348192-19 2180491326-33 469705595-61 403433565-59 2189346546-60 35049389-43 |
| 32 33 34 35 36 37 38 | 57620382 56485279 39730685 31713676 73071968 23985284 31843286 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankatlal Kabra Seema Rani Shanti Devi Sodhani Man Mohan Sodhani Ram Kishore Sodhani Shashi Bhusan Agrawal | 80 10 1 13 25 30 60 50 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 16150430-431 62258502-502 56566525-525 16733897-898 | 180582864-87: 255495895-89: 1160348192-19: 2180491326-33: 469705595-61: 403433565-59: 2189346546-60: 35049389-43: 468094675-72: 400422820-84: |
| 32 33 34 35 36 37 38 39 39 | 57620382 56485279 39730685 31713676 73071968 23985284 31843286 65725100 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankatlal Kabra Seema Rani Shanti Devi Sodhani Man Mohan Sodhani Ram Kishore Sodhani Shashi Bhusan Agrawal Surendra Pal Singh Chauhan | 80 10 1 13 25 30 60 50 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 16150430-431 62258502-502 56566525-525 16733897-898 16027630-630 | 180582864-87. 255495895-89. 1160348192-19. 2180491326-33. 469705595-61 |
| 32 33 34 35 36 37 38 39 39 | 57620382 56485279 39730685 31713676 73071968 23985284 31843286 65725100 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankatlal Kabra Seema Rani Shanti Devi Sodhani Man Mohan Sodhani Ram Kishore Sodhani Shashi Bhusan Agrawal Surendra Pal Singh Chauhan | 80 10 1 13 25 30 60 50 55 25 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 16150430-431 62258502-502 56566525-525 16733897-898 16027630-630 8366487-488 | 180582864-87; 255495895-89; 1160348192-19; 2180491326-33; 469705595-61; 403433565-59; 2189346546-60; 35049389-43; 468094675-72; 400422820-84; 77181807-86; 77181807-86; |
| 32 33 34 35 36 37 38 39 40 | 57620382 56485279 39730685 31713676 73071968 23985284 31843286 65725100 71854 | S Kalyana Sundaram S Srikanth Prabhu S Narasimha Prabhu Sandip Sharma Sarswatidevi Shymlal Kabra Shyamlal Bankadal Kabra Seema Rani Shanti Devi Sodhani Man Mohan Sodhani Man Mohan Sodhani Shashi Bhusan Agrawal Surendra Pal Singh Chauhan Uma Rathi | 80 10 1 13 25 30 60 50 55 25 60 40 | 62744082-082 10002267-267 12306870-870 50397369-369 61844886-886 16790866-866 16150430-431 62258502-502 56566525-525 16733897-898 16027630-630 8366487-488 8366488-488 | 180582864-87 255495895-89: 1160348192-19: 2180491326-33: 469705595-61: 403433565-59: 2189346546-60: 35049389-43: 468094675-72: 400422820-84: 77181807-86: |

In accordance with Regulation 40 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, transfer of equity shares of the Company in physical form is not permitted. In view of the above, the public is cautioned from purchasing or dealing with these equity share cretificates/equity shares in any manner whatsoever. Any person(s) who has/have any claim in respect of the aforesaid equity shares/share certificates, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KFin Technologies Private Limited", Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to approve any claim for return of the above given equity shares from the IEPF Authority, as and when received from the registered

For Reliance Industries Limited

Place: Mumbai Date: September 3, 2021

Savithri Parekh Joint Company Secretary and Compliance Officer **LADAM STEELS LIMITED**

Regd Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate, Thane (W) – 400 604. el No. 022 71191000 Email ID: compliances@ladam.in CIN NO.: U27100MH1983PLC030119 NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

The notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") or adam Steels Limited will be held on Wednesday, 29th September, 2021 at **04.30 P.M (IST)** through **Video Conferencing**, to transact the Businesses, as set out in the Notice of AGM. The Electronic copies of the Notice of AGM have been sent on September 3, 2021 to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) as on August 27, 2021 in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and January 13, 2021 along with SEBI circulars dated 12th May, 2020. An advertisement requesting shareholders to register their mail id was published in the newspaper dated August 24, 2021. The same is also available on the CDSL website www.evotingindia.com

as on the cut-off date of Wednesday, September 22, 2021 may cast their vote electronically on the Ordinary Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

iii. the remote e-voting shall end on Tuesday, September 28, 2021 (5.00 P.M).; iv, the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or

at the AGM is Wednesday, September 22, 2021 v. any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date Wednesday, September 22, 2021 may obtain the login ID and password by sending a request at following email id's:

a) The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by

c) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM

d) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off

date shall be entitled to avail the facility of remote e-voting. In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of www.evotingindia.com, or email at helpdesk.evoting@cdslindia.com, Tel: 022-23058542/43 or contact the RTA or company on email at support@purvashare.com or compliances@ladam.in who will also address

> For and on behalf of **Ladam Steels Limited** Sumesh Aggarwal Director DIN: 00325063



PRIME PROPERTY DEVELOPMENT CORPORATION LIMITED

Regd. Off: 501, Soni House, Plot No. 34, Gulmohar Road, No. 1, JVPD Scheme, Vile Parle (W), Mumbai, Maharashtra, 400049. Tel : 022 26242144, Fax : 022 26235076 Email: info@ppdcl.com; compilance_officer@ppdcl.com; Website: www.ppdcl.com ClN: L67120MH1992PLC070121

NOTICE AND INFORMATION FOR 29th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 29th Annual General Meeting of PRIME PROPERTY DEVELOPMENT CORPORATION LIMITED will be held on Thursday, the 30th Day of September, 2021 at 12.30 P.M through Video Conference(VO) Other Audio Video Means (OAVM) in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13,2020 and May 05,2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Dispatch of Annual Report:

Members may note that the Annual Report of the company for the financial year 2020-2021 along with Notice convening the Annual General Meeting will be sent only through email to all those Members whose Email address are Registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the MCA Circulars and Circular No. SEBI/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by SEBI. . The Notice and the Annual Report will also be made available on website of the Stock Exchange i. و

1.Manner of Registering/ Updating Email Addresses:

Members holding shares in physical form and who have not yet registered /updated their email address are requested to register/update the same with Link Intime India Pvt. Ltd, by sendingthe following details on mt.helpdesk@linkintime.co.in

 Shareholder Folio No.: Shareholder Name

4. Address

Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered/updated their email address are requested to get their email address registered/Updated with their respective

2.Manner of Casting Vote through e-voting:
The instruction for the attending the meeting through VC/ OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the Annual General Meeting. The login credentials for casting votes through e-voting system shall be made available to the members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The Notice contains detailed instruction for members holding shares in the physical form or in dematerialized mode who have not registered their email addresses either with the company/RTA or the respective DP. The Register of Members and share transfer books of the Company will remain closed from

(Friday) 24th September, 2021 to (Thursday) 30th September, 2021 (both days inclusive) (htday) 2-41-objections, 222. (htd.) and a series of the case you have any query with regard to registration updation of email address of Members may contact by sending an email to Link Intime India Pvt. Ltd at mt. helpdesk@linkintime.co.in. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on 23rd September, 2021 being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and

. The remote e-voting period commences on Sunday 26th September, 2021 from 09.00 a.m. and

ends on Wednesday 29th September, 2021 at 5.00 p.m. 2. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars as on the cut-off date shall be entitled to vote. If a person has ceased to be the member on the cut-off date, he/she shall not be ntitled to vote. Such person should treat this notice for information purpose only

B. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

For Prime Property Development Corporation Limit

Date: 04/09/2021 Place: Mumbai

PL Soni DIN: 00006463

| Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act) | | | | |
|---|----------------------------|--------------------------------|------------|----------------------------|
| S. | Name of | Particulars of Mortgaged | Date Of | Outstanding |
| No | . Borrower(s) (A) | property/ (ies) (B) | NPA (C) | Amount (Rs.) (D) |
| 1. | LOAN ACCOUNT NO. | FLAT NO.D-203, 2ND FLOOR, | 03.06.2021 | Rs. 89,50,485.65/- (Rupees |
| | HHLDUB00247197 | OZONE URBANA BELVEDERE, | | Eighty Nine Lakh Fifty |
| | 1. SHRIDHAR SRINIVASAN | SITE NO.119, KATHA NO.4/119, | | Thousand Four Hundred |
| | IYENGAR | ON SY NO.88/2, 87/2, | | Eighty Five And Paisa |
| | 2. VAGULAMALA SRIDHAR | KANNAMANGALA VILLAGE, | | Sixty Five Only) as on |
| | | KASABA HOBLI, DEVANAHALLI | | 03.06.2021 |
| | | TALUK, BANGALORE RURAL | | |
| | | DISTRICT, BANGALORE- 560045, | | |
| | | KARNATAKA | | |
| 2. | LOAN ACCOUNT NO. | FLAT NO. L-301, 3RD FLOOR, | 10.06.2021 | Rs. 77,58,433.48/- (Rupees |
| | HHLDUB00291821 | BLOCK- L, URBANA AQUA II, | | Seventy- Seven Lakh |
| | 1. KUKIAN VISHWANATH | SY NOS. 89/1, 92/2 AND 105 ALL | | Fifty-Eight Thousand |
| | DOGRA | SITUATED AT KANNAMANGALA | | Four Hundred Thirty |
| | ALIAS VISHWANATH | VILLAGE, KASABA HOBLI, | | Three And Paisa Forty |
| | DOGRA KUKIAN | DEVANAHALLI TALUK, | | Eight Only) as on |
| | 2. LATA KUKIAN VISHWANATH | BANGALORE-560045, KARNATAKA | | 10.06.2021 |
| | LATA VISHWANATH KUKIAN | | | |
| 3. | LOAN ACCOUNT NO. | UNIT NO. H-304, 3RD FLOOR | 01.06.2021 | Rs. 74,81,068.58\- (Rupees |
| | HHLDUB00421890 | BLOCK H, URBANA AQUA 2, | | Seventy Four Lakh Eighty |
| | 1. SUNIL CLIFFORD SEQUEIRA | KANAMANGLA VILLAGE, | | One Thousand Sixty |
| | PRABHU JOSEPH | DEVANAHALLI HOBLI AT | | Eight and Paisa Fifty |
| | 2. DIANA RITA VERONA | KANAMANGLA VILLAGE, | | Eight Only) as on |
| | SEQUEIRA | KASBA HOBLI, 25 KARNATAKA, | | 01.06.2021 |
| | | BENGALURU - 562110, KARNATAKA | | |
| 4. | LOAN ACCOUNT NO. | FLT NO. G-703, 7TH FLOOR, | 04.06.2021 | Rs. 67,44,957/- (Rupees |
| | HHLDUB00231237 | G-BLOCK, URBANA AQUA | | Sixty Seven Lakh Forty |
| | 1. HASHIM SHAFI LALA | PHASE-2 SY NO.89/1 AT | | Four Thousand Nine |
| | 2. FARHIN IDARIYA | KANNAMANGALA VILLAGE | | Hundred Fifty Seven) as |
| | | KASABA HOBLI DEVANAHALLI | | on 04.06.2021 |

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per book of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non- Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the

TALUK, BENGALURU- 560045

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities toward the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to th Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time

frame, Borrower may not be entitled to redeem the property. In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by the same provision of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by the same provision of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by the same provision of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by the same provision of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by the same provision of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring and the same provision of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring and the same provision of the same provision ofway of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the

For Indiabulls Housing Finance Ltd.

PUBLIC NOTICE

Shri. Jaspal Singh Kirpal Singh Nagpal was one of the Member of Shubh Karma Co-operative Housing Society Ltd. having address at Karma Kshetra, S. S. S. Nagar Antop Koliwada, Mumbai-400 037, holding five Shares bearing No. 421 to 425 comprised under Share Certificate No. 72, and was full and absolute owner of 50% rights in flat No 135, situated on the 13th floor in the B-2 Wing of the society (the said Flat and the said Shares are collectively referred to as 'the said property'), died on 20.04.2020 and has made omination in favour of his son Mr. Jagte Singh Jaspal Singh Nagpal fully for his 50% rights in the said property. We do hereby invite claims or objections from he heir or heirs or other claimants / objecto

or objectors to the transfer of the said 50% shares and interest of the deceased membe n the name of his son Mr. Jagtej Singh Jaspa Singh Nagpal, in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his her / their claims / objections for transfer o 50% shares and interest of the deceased ember in the capital / property of the society If no claims / objections are received within he period prescribed above, the society shal be free to deal with the shares and interest o the deceased member in the capital/ property of the society in such manner as is pro under the bye-laws of the society.

Date: 04.09.2021

Advocate 107/B-Wing, Sahara Classique Opp. Suba International. Sahar Road Andheri (East), Mumbai 400 099

Mrs. Poonam Salaska

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that our client M/s. Happy Home Residency do hereby rescind and retract the public notice dated 19 October 2019 published by us on behalf of our clients in the (i) Free Press Journal and (ii) Navshakti. Our client states in terms of the Partial Award dated 24 October 2020 passed as per Consent Terms dated 24 October 2020 and Further Interim Award dated 16 June 202 passed in terms of Addendum to Consent Terms dated 4 June 202 . by the Learned Sole Arbitrator and in light of the undertakings giver therein, our clients hereby state that they have settled all their dispute and differences with the Nehru Nagar Kalpataru Co-operative Housing Society Limited ("Society") and as such have no right, title and interest in the building and the property of the Society described in the schedule below and state that there are no legal impediments to the Society entering into a Development Agreement the proposed developer M/s. Puneet Prateeksha Spaces.

THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO: All that piece and parcel of land bearing admeasuring 1562.97 sq mtrs, Survey Nos, 229 and 267 and CTS No. 11 (part) of Village Kurla Division - 3, Taluka Kurla, District Mumbai Suburban along with the residential building standing thereon known as 'Building No. 4' a multi storeyed structure situate lying and being at Nehru Nagar, Kurla (East), Mumbai 400024 within the Registration District of Mumbai Suburban and Sub-District of Chembur.

Dated this 4th day of September 2021 For M/s. Hariani & Co.

Sd/-Partner Advocates & Solicitors

Bhaktawar, 7th Floor, Ramnath Goenka Marg, Nairman Point, Mumbai 400 021

Members at a common venue.

AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055. Email: cs1@apimumbai.com; Website: www.apimumbai.com CIN: L34103MH1949PLC326977

NOTICE OF 70TH ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE **NOTICE** is hereby given that the 70th Annual General Meeting ('AGM') of tomobile Products of India Limited (the 'Company') is scheduled to be held on Wednesday, 29th September, 2021 at 02:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular SEBI/HO/CFD/CMD1/ClR/P/2020/79 dated May12, 2020 and Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') to transact the

business as set forth in the AGM Notice, without the physical presence of the

The Notice of the 70th AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2020-21 will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company, in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. The Members who have not registered their e-mail addresses with the Company/ Registrar and Share Transfer Agent ('RTA') so far, are requested to register/ update their email addresses. In this regard, Members are requested to register their e-mail ID with the Company's RTA, Link Intime India Private Limited (Link Intime) by providing details such as Name, Folio No., Certificate No., PAN, Mobile Number and Email address.

Members can participate in the 70th AGM through VC/ OAVM only. Necessary arrangements have been made by the Company with Link Intime to facilitate e-Voting. The instructions for joining the 70th AGM and the manner of participation in the remote e-voting and/ or casting vote through the e-voting system during the 70th AGM are provided in the Notice of the 70th AGM. The members may generate the login credentials for casting votes through e-voting by following instructions given in the Notes to Notice of AGM. Members participating through the VC/ OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the 70th AGM along with Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.apimumbai.com, website of BSE at www.bseindia.com and on the website of Link Intime at https://instavote.linkintime.co.in.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 18th September, 2021 to Tuesday, 28th September, 2021 (both days inclusive) for the purpose of 70th AGM.

This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

Date: 03rd September, 2021 Place: Mumba

For Automobile Products of India Limited **Ankit Patel** Company Secretary & Compliance Officer

Reg. Office: L-31, M.I.D.C., Neg. unice: L-51, IV.1.0.0.,
Tarapur Industrial Area, Boisar-401506,
Plat Bolabar, Maharashtra Tel: 91-2525 press limited Dist. Palghar, Maharashtra Tel: 91-2525-661116 Website: www.orientpressltd.com CIN: L22219MH1987PLC042083 E-mail: share@orientpressItd.com

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY 33" ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that; the 33rd Annual General Meeting (AGM) of the members of Orient Press Limited (the "Company") will be held through Video September 25, 2021 at 11.30 A.M. (IST), in compliance with all the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with MCA General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 MCA General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and MCA Genera Circular No. 02/2021 dated January 13, 2021 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 33rd AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financial nents for the financial year 2020-2021, along with Board's Report, Auditors Report and other documents required to be attached thereto, have been sen on September 03, 2021 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company /Depository Participant (s). The aforesaid documents are also available on Company's website a www.orientpressItd.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The documents referred to in the Notic of the AGM are available electronically for inspection without any fees by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM Members seeking to inspect such documents can send email to

share@orientpressltd.com. Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting") Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have no cast their votes (s) by remote e-voting will be able to vote.

The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e voting facility and the information and instructions relating to e-voting have been sent to the members through e-mail. The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and fo members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM and is also on the website of the Company and on the website of the Stock Exchanges.

The remote e-voting facility would be available during the following period

| The formers of found and the farming the former in grant and the grant and the former in grant and the | | |
|--|---|--|
| Commencement of remote e-voting | From 09.00 a.m. (IST) on Wednesday, September 22, 2021. | |
| End of remote e-voting | Up to 05.00 p.m. (IST) on Friday, September 24, 2021. | |

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, September 17, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting for participation at the AGM.

Manner of registering/updating email addresses is as below:

Any person who acquires shares of the Company and become a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-off date may obtain the login-id and password by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com or may temporarily get their email registered with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s Universal Capital Securities Pvt. Ltd.

It is further clarified that for permanent registration of Email address Members are required to register their Email address in respect o Electronic holdings with their concerned Depository Participant(s) and ir respect of Physical Holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd. by sending an Email at info@unisec.in by following due procedure. However, if a Member is already registered with CDSL for e-voting the

existing User ID and password can be used for casting vote. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prio to the AGM will also be eligible to participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

If you have any queries or issues regarding E-Voting you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022 23058542/43.

For Orient Press Limited

Ramvilas Maheshwar

Date : September 03, 2021 Chairman & Managing Director

PUBLIC NOTICE One Garodia Neelkanth Sagar Co-operative Housing Society Limited, a co-operative society registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 bearing registration no. BOM/HSG/4649 of 1975 and having its registered office at Plot no. 56, Garodia Nagar, 90 Feet Road, Ghatkopar (East), Mumbai 400077 ("the Society") has resolved to appoint our Client, Blue Crest Developers LLP, a limited liability partnership incorporated under the provisions of the Limited Liability Partnership Act, 2008, bearing LLP identification no. AAW-2196 and having its registered office at 198, 4 Ground Floor, Sawla Sadan, Belgrami Road, Kurla (West), Mumbai 400070 ("our Client") as the developer for undertaking the redevelopment of the property of the Society as more particularly described in the **Schedule** hereunder written ("the said Property"); and, our Client is accordingly proposing to undertake the redevelopment of the said Property, by demolishing the existing building known as 'Neelkanth Sagar', which is presently standing thereon; and thereafter constructing a new building on the said Property, wherein the existing members of the Society would be provided with their respective permanent alternate accommodations and other benefits and all the remaining Residential premises in the new building would be available for sale by our Client to third parties, who would be admitted as members of the Society ("the Proposed Redevelopment").

Any persons having any right, title, interest, share, claim or demand against, in, to or upon the said Property and/or any part thereof or against, in, to or upon the construction proposed to be brought up on the said Property as aforesaid, either by way of sale, allotment, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, grant of development rights, tenancy, lease, leave and license, lien or otherwise howsoever or otherwise having an objection to the Proposed Redevelopment of the said Property by our Client in the manner as elaborated above, are hereby requested to make the such claim or objection known in writing (along with all supporting documents of such claim or objection) to the undersigned at Law Scribes, 303, Lotus Pride, St. Francis Road, Vile Parle (West), Mumbai 400 056, within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this Notice, failing which it shall be construed and accepted by our Client that there does not exist any such claim or objection; and the same shall be construed as having beer

SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel of land admeasuring 853,10 square meters or thereabouts (as per the Property Register Card) forming part of Survey no. 249 Hissa no. 2, bearing CTS no. 195/65 of Village Ghatkopar, Taluka Kurla, Mumbai Suburban District and bearing Plot no. 56 in the layout of Garodia Nagar Scheme and situate, lying and being at 90 Feet Road, Ghatkopar (East), Mumbai 400077.

Dated this 4th day of September, 2021.

For Law ScribeS Sd/-(Neil Mandevia) Advocate and Solicitor

IndoStar Capital Finance Limited

Registered & Corporate Office: One World Center, 20th Floor, Tower 2A, Jupiter Mills Compound, Senapati Bapat Marg, Mumbai – 400 013 Corporate Identity Number: L65100MH2009PLC268160 Tel: +91 22 43157000; Fax: +91 22 43157010 Website: www.indostarcapital.com E-mail: investor.relations@indostarcapital.com

INFORMATION REGARDING 12™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

Members are requested to note that the 12th Annual General Meeting of the Members of IndoStar Capital Finance Limited ("the Company") ["AGM"] shall be conducted through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Tuesday, September 28, 2021 at 11.00 a.m. (IST) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, issued by Ministry o Corporate Affairs (collectively referred as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("Listing Regulations").

In compliance with the MCA Circulars and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), the notice convening the AGM ("AGM Notice") along with the Annual Report for financial year 2020-21("Annual Report") and other documents required to be attached thereto, shall be sent through electronic mode to all the Members whose email address(es) are registered with the Company / Depository Participants / Registrar and Transfer Agent - Link Intime India Private Limited ("Link Intime"). The AGM Notice and Annual Report, shall be available on the website of the Company at www.indostarcapital.com and on the website of the Stock Exchanges i.e. the BSE Limited and the National Stock Exchange of India Limited a www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The AGM Notice will also be available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") [agency providing the facility for remote e-voting during the AGM (collectively referred to as "e-voting")] at www.evotingindia.com.

Members whose email addresses are not registered with the Depository Participants (in case of shares held in electronic / dematerialized mode) or with Link Intime (in case of shares held in physical mode) can cast their vote on resolutions proposed in the AGM Notice through e-voting, by following instructions given in the Notes to the

Members who have not registered / updated their email address(es), are requested to get the same registered / updated with the Company (in case of shares held in physical mode) by writing to the Company at investor.relations@indostarcapital.com along with details of folio number and self-attested copy of PAN card or with their Depository Participants (in cases shares held in dematerialized / electronic mode) with whom they maintain their demat accounts.

Members are requested to carefully read the Notes set out in the AGM Notice, in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through e-voting

By the Order of the Board of Directors For IndoStar Capital Finance Limited

Jitendra Bhati

Place : Mumbai

Company Secretary & Compliance Officer Date: September 03, 2021 Membership No. F8937



INTRASOFT TECHNOLOGIES LIMITED

CIN: L24133MH1996PLC197857 **Regd. Office:** 502A, Prathamesh, Raghuvanshi Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (W),Mumbai- 400013 **Tel:** 91-22-2491-2123, Fax: 91-22-2490-3123 **Website:** www.itlindia.com **E-mail:** intrasoft@itlindia.com NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

(For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority) Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the

Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, and as further amended (IEPF Rules), all the shares in respect of which dividend has remained unclaimed/ unpaid for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the Demat Account of the Investor Education and Protection Fund Authority (IEPF Authority). Pursuant to the IEPF Rules, and the Secretarial Standard on Dividend (SS-3),

the necessary intimation has been /to be sent to the concerned shareholders who have not claimed/encashed dividend for the financial year 2013-14 and all subsequent years declared by the Company and whose shares are liable to be transferred to the IEPF. The Company has uploaded the full details of such shareholders and shares due for transfer to Demat Account of the IEPE Authority on its website http://www.itlindia.com. Shareholders are requested to refer the Investor Section of the Website. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares

are liable to be transferred to the IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer to Demat Account of the IEPF Authority. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders shall stand cancelled automatically and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in the dematerialized form may note that the Company shall inform the depositories by way of corporate action for transfer of shares in favour of Demat account of the IEPF Authority.

In case the Shareholders wish to claim the shares after it has been transferred to the IEPF Authority, a separate application has to be made to the IEPF Authority in Form IEPF-5, as prescribed by the Ministry of Corporate Affairs and available on its website: www.iepf.gov.in. Similarly, for claiming the dividend amount after transfer to IEPF Authority, the shareholders may apply to IEPF Authority following procedure prescribed under the Rules and in the above Website.

| | For the IEPF Authority Matters - Details of the Nodal Officer of the Company: | | |
|--|---|---|--|
| Name Pranvesh Tripathi | | Pranvesh Tripathi | |
| | Designation Company Secretary & Compliance Officer | | |
| | Postal Address | 502 A, Prathamesh, Raghuvanshi Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 | |
| Telephone & Mobile Tel: 022-24912123 Mobile: | | 1 1 9 | |
| | Email ID | intrasoft@itlindia.com | |
| | | | |

In case Company does not receive any valid claim from the concerned shareholders by 31st October, 2021 the Company shall with a view to comply with the requirements of the said Rules, transfer the shares to the IEPF as per the procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the above compliance. For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Ms. Suman Shetty/ Ms. Jiny Elizabeth at Unit: M/s. Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400083, Tel. No.: 022-49186270/49186000 e-mail: iepf.shares@linkintime.co.in. or rnt.helpdesk@linkintime.co.in

For IntraSoft Technologies Limited

Place : Mumbai Pranvesh Tripathi Date : September 02, 2021 Company Secretary & Compliance officer

Place: BENGALURU/MULUND (WEST)/MAHIM/BANDRA/ANDHERI (EAST)

Authorized Officer

CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Members holding shares either in physical form or in dematerialized form,

i. the Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means:

ii. the remote e-voting shall commence on Sunday, September 26, 2021 (9.00 A.M);

helpdesk.evoting@cdslindia.com or issuer/RTA. Members may note that:

may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;

rievances connected with the voting by electronic means.

Date: September 4, 2021 Place: Thane

www.freepressjournal.in



टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंद, कार्या : ११ वा मजला, टॉवर ए, पेनिनसुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३, सीआयएन : यूइ७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२ संपर्क क्र. (०२२) ६१८२७४१४, (०२२) ६१८२७३७५,

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(१) नुसार)

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत **टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता प्राप्त अधिकारान्वये खालील नमूद् कर्जदारांना सदर सूचनेच्या रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना याद्वारे विशेषत: कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अघोहस्ताक्षरितांनी खालील नमूद मालमत्तेचा व सदर कलम १३(४) सहवाचता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे.

विशोषत: कर्जदार व आम जनतेस यांना इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या खालील रक्कम व प्रभारांतर्गत तसेच त्यावरील व्याज, प्रभार, खार्च आदी रकमेच्या अधीन असतील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

| कर्ज खाते | कर्जदार/कायदेशीर वारस/ | मागणी सूचनेनुसार | ताबा दिनांक |
|-----------|---------------------------------|---|--|
| क्र. | कायदेशीर प्रतिनिधी याचे नाव | रक्कम व दिनाक | |
| १०००६१९४० | रामेश्वर सिंग, सौ. अंजुला सिंग, | ३३,७१,४५४ आणि | ०२.०९.२०२१ |
| आणि | मे. महाकाल इमिटेशन ज्वेलरी, | मागणी सूचना | |
| १०००६३६६८ | श्री. राधारामण रामेश्वर सिंग | दिनांक: १० जून २१ | |
| | क्र. १०००६१९४० आणि | क्र. कायदेशीर प्रतिनिधी यांचे नाव १०००६१९४० रामेश्वर सिंग, सौ. अंजुला सिंग, आणि मे. महाकाल इमिटेशन ज्वेलरी, | क. कायदेशीर प्रतिनिधी यांचे नाव रक्कम व दिनांक १०००६१९४० रामेश्वर सिंग, सौ. अंजुला सिंग, आणि मे. महाकाल इमिटेशन ज्वेलरी, मागणी सूचना |

तारणमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन : उप प्रबंधक वसई, जि. पालघरच्या हद्दीत वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महसूल गाव आचोळे, तालूका वसई, जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हें क्र. ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६ आणि ७७ वर बांधलेले यशवंत व्हिवा टाऊनशिप येथे स्थित सेक्टर VI मध्ये श्री यशवंत एम्पायर को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात इमारतीमध्ये बी विंग, इमारत क्र. ४ मध्ये ३ ऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ३०१, मोजमापित ३८० चौ.फू., ३५.३१ चौ.मीटर्सशी संलंग्न.

| १०५९१७१६ | प्रमोद यादव, सौ. सोनम जियालाल यादव, श्री. सुहास मारुती मंगुटकर, मे. अक्युअरपोल ग्रुप | रु. ४८,९२,८९२ आणि मागणी सूचना दिनांक: २ जून २१ | ०२.०९.२०२१ |
|---|--|--|------------|
| तारणमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन : मौजे गाव काशी, ता. ठाणे, जि. ठाणे येथे स्थित असलेले आणि | | | |

वसलेले जमीन धारक सर्व्हें क्र. ६, हिस्सा क्र. १, मोजमापित ४२३०.०० चौ.मीटर्स वर बांधलेले मानशी क्लासिक नावे ज्ञात प्रोजेक्टमध्ये इमारत क्र. सी, ४ थ्या मजल्यावर स्थावर मिळकत धारक फ्लॅट क्र. ४०६, चर्ट्ड क्षेत्र मोजमापित ४०६.०० चौ.फ. म्हणजेच ३७.७२ चौ.मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग. सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: पूर्वेला: विंग बी, पश्चिम: सोसायटी गार्डन, उत्तरेला: जरी मरी तलाव, दक्षिण: काशिगाव रोड अनिलकमार उपाध्याय. सौ. पनम अनिल १०३०६५६१ रु. ८४.६६.७१० आणि । ०२.०९.२०२१ उपाध्याय, सौ. उर्मिलादेवी मागणी सूचना

दिनांक: २ जून २१ तारणमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन : गाव नवघर, भाईंदर पूर्व, तालूका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित जमीन धारक स. क्र. ४४५, नवीन सर्व्हे क्र. १२९, मोजमापित ५१६० चौ.मीटर्स, जुना सर्व्हे क्र. ४४६, नवीन सर्व्हे क्र. १३०, हिस्सा क्र. ३, मोजमापित ९३३० चौ.मीटर्स, एकूण मोजमापित १४,४९० चौ.मीटर्स वर बांधलेले पिनाकोलो नावे ज्ञात इमारतीमध्ये बी विंग १८ व्या मजल्यावर स्थावर मिळकत धारक फ्लॉट क्र. १८०१, मोजमापित ६११ चौ.फू. चटई क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग. सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: उत्तरेला किंवा त्यादिशेने: बेवर्ली पार्क रोड, पूनम गार्डन रोड, दक्षिणेला किंवा त्यादिशेने: नॅशनल हायवे क्र. ८, पूर्वेला किंवा त्यादिशेने: मारी गोल्ड रोड, पश्चिमेला किंवा त्यादिशेने: मारी भाईंदर रोड.

| 614 35 0, 240 144 (1140 1. 110 110 0.00) 1104 114 114 114 114 114 114 114 114 11 | | | |
|--|-----------------------------------|-------------------|------------|
| १०३०७२१४ | अनिलकुमार उपाध्याय, सौ. पूनम अनिल | रु. २२,९०,४८२ आणि | ०२.०९.२०२१ |
| आणि | उपाध्याय, सौ. उर्मिलादेवी | मागणी सूचना | |
| १०३३१४३० | कष्णाचंद उपाध्याय | दिनांक: २ जन २१ | |

तारणमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णनः मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत भाईंदर, तालूका आणि नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हाच्या महसूल गाव खारी मध्ये स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हें क्र. १९८, न्यु सर्व्हें क्र. ८३, हिस्सा क्र. २१ भाग वर बांधलेले साई महिमा को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये महिमा अपार्टमेंट नावे ज्ञात इमारतीमध्ये १ ल्या मजल्यावर, फ्लॅट परिसर धारक क्र. ११२ मोजमापित ४५० चौ.फू. सुपर बिल्ट अप क्षेत्र किंवा तत्समचे सर्व ते. सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: दक्षिणेला किंवा त्यादिशेने: स. क्र. १९८, हि. क्र. म्हात्रे इमारत आणि दीपक बुलर्स, उत्तरेला र्किंवा त्यादिशेने: स. क्र. १९८, हि. क्र. १६, पूर्वेला किंवा त्यादिशेने: विठोबा पाटील जमीन, पश्चिमेला

| निर्मा रेनापुरानः श्वारम्म राष्ट्रिकरा। रापुन | | | |
|---|---------------------------|-------------------|------------|
| ९६९१२१५ | श्री. हर्षल हेमंत गोसावी, | रु. ३,३३,५८९ आणि | ०२.०९.२०२१ |
| | श्री. हेमंत मधुकर गोसावी | मागणी सूचना | |
| | | दिनांक: ०७ जून २१ | |

तारणमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णनः मोजे गावः आचोळे, ता. वसई, जि. पालघर चा जमीन[्]धारक पारडी क्र. ९, ११ आणि २४ आणि नवीन सर्व्हें क्र. १४, १८, १९, २०, २१, ५७, ५९, ६०, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ६९, ७०, ११४, ११९, २४२, २५४, २५७, २५९, २६० आणि २७६, प्लॉट क्र. २२ आणि २३ वर स्थित सन निधी पार्क नावे जात इमारतीमध्ये विंग सी. च्या ६ व्या मजल्यावर रहिवासीत मिळकत धारक फ्लॅट क्र. ६०१, चटई क्षेत्र, मोजमापित ४०८.०० चौ.फू. म्हणजेच ३७.९० चौ.मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग, सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: पूर्वेला: रोड, पश्चिम: वृंदावन गार्डन, उत्तरेलाः कैलाश हाईटस. दक्षिणेलाः रोड.

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता ठिकाण : मुंबई

नों. कार्यालय: एल-३१, एम.आय.डी.सी.. तारापुर इंडस्टीयल एरिया, बोईसर-४०१५०६, जि. पालघर, महाराष्ट्र दूर.: ९१-२५२५-६६१११६, prese limited वेबसाईटः www.orientpressltd.com ईमेलः share@orientpressltd.com

सही/- प्राधिकृत अधिकारी

सीआयएनः एल२२२१९एमएपी१९८७पीएलसी०४२०८३

कंपनीच्या भागधारकांच्या माहितीसाठी सूचना-३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-व्होटींग वरील माहिती

सर्वसाधारण सभा (एजीएम) ३३ वा एजीएम बोलावणाऱ्या सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ सह वाचता निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') यांनी जारी केलेल्या दिनांक ०८ एप्रिल, २०२० चे एमसीए जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० चे एमसीए जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२०, दिनांक ०५ मे, २०२० चे एमसीए जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० आणि ३१ जानेवारी, २०२१ चे एमसीए जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ च्या अनुपालनांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. १२.३० वा. (भाप्रवे) होईल.

संबंधित सर्क्युलर्सच्या अनुपालनांत, एजीएमची सूचना आणि संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी जोडणे आवश्यक असलेले अन्य दस्तावेज यासह आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आर्थिक विवरणे कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवलेल्या कंपनीच्या सभासदांना ०३ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठवले आहे. वरील दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.orientpressltd.com वर आणि स्टाक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईट अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहेत. एजीएमच्या सूचनेत उल्लेख केलेले दस्तावेज ही सूचना वितरित करण्याच्या तारखेपासून एजीएमच्या तारखेपर्यंत सभासदांकडून कोणत्याही शुल्काशिवाय निरीक्षण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. असे दस्तावेज पाहण्याची इच्छा असणाऱ्या सभासदांनी

share@orientpressltd.com वर एक ई-मेल पाठवावा. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग साठी निर्देश:

कंपनी तिच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएममध्ये संमत करण्याचा प्रस्ताव असलेल्या ठरावांवर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा ("ई-व्होटींग") पुरवत आहे. पुढे इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा एजीएम मध्ये देखील उपलब्ध केली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मत दिलेली नसतील त्या एजीएमला हजर राहणार असलेल्या सभासदांना मत देणे शक्य

कंपनीने ई-व्होटींगची सुविधा पुरवण्याकरिता एजन्सी म्हणून सीडीएसएल च्या सेवा नियुक्त केल्या आहेत आणि ई-व्होटींगशी निगडित माहिती व निर्देश सभासदांना ई-मेल मार्फत पाठवले आहेत. डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करण्याच्या सभासदांनी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवलेले नाहीत त्या सभासदांसाठी ई-व्होटींग ची पद्भत एजीएमच्या सूचनेत दिली आहे आणि कंपनीची वेबसाईट तसेच स्टॉक एक्सचेंजेस ची वेबसाईट वर देखील उपलब्ध आहे.

| खालाल कालाववा मध्य रिमाट इ-म्हाटान सुविवा उपलब्ब असल. | | |
|---|--|--|
| रिमोट ई-व्होटींग ची सुरुवात | बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ०९.०० वा. | |
| | (भाप्रवे) पासून | |
| रिमोट ई-व्होटींगची समाप्ती | शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ०५.०० वा. | |

वरील तारीख आणि वेळ नंतर रिमोट ई-व्होटींग करू दिले जाणार नाही आणि वरील कालावधी संपल्या संपल्या सीडीएसएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केल जाईल. केवळ शुक्रवार, १७ सप्टेंबर. २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदवले असेल त्या व्यक्तीच रिमोट ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास, एजीएममध्ये सहभागी होण्यास हक्कदार असतील.

ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धत खालील प्रमाणे:

- कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करुन कंपनीच सभासद बनली आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असली ती heldesk.evoting@cdslindia.com वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट मे. युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रा. लि. कडे त्यांचे ई-मेल तात्पुरते नोंदवू शकते.
- हे पढ़े स्पष्ट करण्यांत येते की, ई-मेल ॲड्रेस च्या कायमच्या नोंदणीसाठी, सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस इलेक्ट्रॉनिक धारणाच्या संबंधात त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे आणि प्रत्यक्ष धारणाच्या संबंधात योग्य प्रक्रिया अनुसरुन info@unisec.in वर एक ई-मेल पाठवून कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट में. युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रा. लि. कडे नोंदवणे आवश्यक आहे.

तथापि, जर एखादा सभासद ई-व्होटींग साठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकृत असेल तर मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल.

ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींग ने ठरावांवर त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सहभागी होण्यास पात्र असतील परंतु, पुन्हा अशा ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी हक्कदार नसतील.

जर तुम्हाला ई-व्होटींगच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा समस्या असतील तर helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ई-मेल लिहू शकता किंवा २३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४३/४२ येथे संपर्क साधू शकता.

ओरिएंट प्रेस लिमिटेड साठी

दिनांकः ०४ सप्टेंबर, २०२१

स्थानः ठाणे

ठिकाणः मुंबई रामविलास महेश्वरी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२१

जाहीर सूचना

सचना यादारे देण्यात येते की. आम्ही आमचे अशील यांच्या वतीने सहदेव प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड . त्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे सोनबार, प्लॉट क्र. १३, फ्लॅट क्र. ७, ७वा मजला, अशोक नगर को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, १० वा रोड, जुहू, मुंबई ४०० ०७९ येथील खालील लिखीत **परिशिष्टा**मध्ये अधिक सविस्तर विवरणीत मिळकत **सहदेव प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड** यांच्याद्वारे आमच्या अशीलांना विक्री आणि हस्तांतर करण्यास इच्छुक असल्यांने त्याचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध यांचा तपास करत आहोत.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना सदर खालील लिखीत **परिशिष्टा**मधील नमुद मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणतेही शेअर, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, इस्टेट, दावे किंवा मागणी (किंवा त्यांचे एफएसआय वा टीडीआर वा कोणतेही अन्य लाभ) जसे की, विक्री, अभिहस्तांकन, अंत्यदान, बक्षिस, अदलाबदल, भार, भाडेपट्टा, परवाना, गहाण, प्रभार, प्रसंविदा, मयत, धारणाधिकार, हस्तांतर प्रलंबित वाद, निर्वाह, ताबा, पोट-भाडेपट्टा, पोट-कुळवहिवाट, विश्वस्त, विभागणी, संपादन अधिग्रहण, वारसा, सुविधाधिकार, जप्ती, ताबा, प्रत्यावर्ती अधिकार किंवा अन्यथा किंवा कोणत्याही स्वरूपाचे हक्क किंवा कोणत्याही न्यायालयाचा आदेश/हुकूम/न्यायनिर्णय, पर्यायी करार किंवा कोणत्याही प्रकारचा करार किंवा अन्य कसलाही आणि कोणत्याही प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी याद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना ६१-६२, फ्री प्रेस हाउस, ६ वा मजला, २१५, फ्री प्रेस जरनल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ येथे सदर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ (चौदरा) दिवसांच्या आत सदर , त्रियांच्या संबंधात पुष्ठचर्थ दस्तावेज पुरान्यांसह लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास असे कोणतेही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावे वा मागण्या काही असल्यास अधित्यागीत व/ वा परित्यागीत मानले जातील.

वरील संदर्भित परिशिष्ट : (मिळकतीचे विवरण)

महाराष्ट्र राज्यामधील गाव कुनेनामा (गाव कुने एन.एम.), तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या आणि ग्राम पंचायत मिळकत क. ३/५३४ असलेल्या आणि सदर प्लॉट क X-५ वर उभारलेले अन्य संरचना आणि सदर प्लॉट क्र. X-५ वर उभारलेल्या त्यावरील सर्व फर्निचर, फिक्सचर्स आणि फिटींग्ससह मोजमापित ४६७.९८ चौ. मी. बांधिव क्षेत्राच्या बंगला/संरचनेसह) गाव कुनेनामा (गाव कुने एन.एम.), तालुका मावळ, जिल्हा पुणे च्या सर्व्हे क्र. ४४, ४५/१, ४५/२, ४६, ४७/१, ४७/२, ४७/३, ४७/४, ४७/५, ४८, ४९/१, ४९/२, ४९/३, ४९/४, ५०, ५१, ५२, ५३/१, ५३/२, ४२ए, ५४बी, ५५/२, ५६/२, ५७, ५९, ६४/२, ६६, ६७, ७८, ७९/२, ५५, ६१/१, ६७/१, ६९ आणि ७२ धारक मोठ्या जमिनीच्या उर्वरित भाग असलेल्या गाव कुनेनामा (गाव कुने एन.एम.), तालुका मावळ, जिल्हा पुणे च्या सर्व्हे क्र. ५३/१ धारक मोजमापित १६७२.२० चौ. मी., . २००० चौ. यार्ड्सला समतुल्य प्लॉट क्र. X-५ धारक जिमनीचे ते सर्व भाग किंवा विभाग आणि प्लॉट क्र -५ सीमाबध्दं पुढीलप्रमाणे :

पूर्वेस वा त्या दिशेने प्लॉट क्र. X-६ : प्लॉट क्र. ए : १२.१९ मी. रूंद रस्ता दक्षिणेस वा त्या दिशेने पश्चिमेस वा त्या दिशेने : १२.१९ मी. रूंद रस्ता. उत्तरेस वा त्या दिशेने

दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी.

मे. ध्रुव लिलाधर ॲन्ड एएमपी; कं. करीता

DHRUVE LILADHAR & CO. Advocates, Solicitors & Notary

श्री. चैतन्य डी. मेहता ६१-६२, फ्री प्रेस हाऊस, ६ वा मजला २१५, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.

सिंथिको फॉईल्स लिमिटेड

सीआयएनः एल२७२००एमएच१९८४पीएलसी०३३८२९ ८४/**१, ८४/२, जमसार रोड, जव्हार, पालघर – ४०१६०३ दूर. क्र**: ०२२–२८६४०८६३, **फॅक्स**: ०२५२०–२२२३६० संकेतस्थळः www.snythikofoilsltd.com ईमेल आयडीः foilslimitedrediffmail.com

यादारे **सचना** देण्यात येते की. कंपनीची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **३० सप्टेंबर. २०२१ रोजी स^{े.} ११ वा**. सदर आमंत्रण सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाच्या व्यवहारासाठी सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ अणि त्यान्वये लागू नियमावाली आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदीनुसार सहवाचत सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे निर्गमित सर्क्युलर क्र ्राच्या प्रस्ति । प्राच्या प्रस्ति । प्राच्या प्रस्ति । प्रस्ति । प्रस्ति । प्रस्ति । प्रस्ति । प्रस्ति । प्रस सेबी /एचओ/सीएफडी/सीएफडी/सीआअआर/पी/२०१०/७९ आणि कॉपीरेट कारामार मंत्रालय द्वारे निर्गमित अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०आणि ५ मे, २०२० रोजीचे सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० नुसार, ऑडिओ व्हिज्युअलद्वारे घेण्यात येणार आहे

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि खाते बंद सूचना

ऑडिओ व्हिंज्युअलद्वारे आगामी एजीएममध्ये समासदांना सहमागी होऊन उपस्थिती लावता येईल आणि प्रॉक्सी नियुक्तीची सुविधा उपलब्ध नसेल. ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात एजीएम उपस्थिती लावणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ च्या कोरमनुसार हेतूप्रमाणे गणण्यात येईल. एजीएमची सूचना आणि **३१ मार्च, २०२१** रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्य इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत असणाऱ्या त्यांच्या ईमेल पत्त्यावर सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात आली आहे. सदर कंपनीचे संकेतस्थळ www.snythikofoilsltd.com यावर उपलब्ध आहे. सभासदांना सदर लक्षात घेण्याची विनंती करण्यात येते की. वरील नमद कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती कंपनीद्वारे त्यांना देणे शक्य नाही ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्याचे काम ३ सप्टेंबर, २०२९ रोजी पूर्ण करण्यात आले

- प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल कंपनीचे सभासद त्यांचे मत एजीएमच्या स्थळाव्यतिरिक्त दसऱ्य स्थळावरून (रिमोट ई-मतदान') सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीद्वारे ३६व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे साधारण वा विशेष व्यवसाय(या)साठी नोंदवृ शकतात. सर्व सभासदांना सचित करण्यात येते की:
- एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे साधारण वा विशेष ठराव इलेक्टॉनिक स्वरूपात मत देऊन व्यवहा करण्यात येईल
- रिमोट ई-मतदान सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी (स. ९.०० वा.) पासन सरू होईल
- रिमोट ई-मतदान बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी (संध्या. ५.०० वा.) पर्यंत संपेल. एजीएम येथे अथवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याचा हक मिळविण्याची शेवटची तारीख शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२१ असेल
- शेवटची तारीख **शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१** रोजी शेअर्स धारण केल्यास आणि एजीएम सूचनेच्या पश्चात कंपनीचे सभासद झाल्यास आणि कोणतीही व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपादित करत असल्यास एजीएमच्या सूचनेत दिल्याप्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याची प्रक्रिया करावी
- सभासदांनी नोंदे घ्यावी की, अ) सभासदाने एकदा मत दिल्यानंतर आपले मत बदलण्याचा हक त्यांना नाही आणि मतदानाकरिता वरील तारीख आणि वेळेपश्चात सीडीएसएसद्वारे ई-मतदान मोड्युल घेण्यात येणार नाही: ब) एजीएमच्या आधी रिमोट ई-मतदानाद्वारे ज्या सभासदाने आपले मत नोंदवले आहे ते उपस्थित राह शकतात मात्र पुन्हा त्यांचे मत देण्यास पात्र नाहीत; क) ई-मतदानाद्वारे मत देण्याची सुविधा ज्यांनी आंधी मत दिले नाही त्यांच्यासाठी एजीएमदरम्यान उपलब्ध करण्यात येईल; आणि ड) शेवटच्या तारखेच्या दिवशी डिपॉझिटरीजदारे सांभाळण्यात येणाऱ्या लाभप्रद मालकांच्या नोंदणीत वा सभासदांच्य करण्याच्या सविधेसाठी हक्कदार असतील.
- एजीएमची सचना कंपनीचे संकेतस्थळ www.snvthikofoilsltd.com यावर उपलब्ध आहे आए . . . सीडीएसलचे संकेतस्थळ www.cdslindia.com यावरदेखील उपलब्ध आहे
- . कोणत्याही शंका असल्यास, सभासदांनी फ्रिकेन्टली आस्क्ड केश्नन्स (एफएक्यूज) याचा संदर्भ घ्यावा आणि हेल्प सेक्शन अन्वये ई-मतदान मॅन्यअली www.Evotingindia.com वर उपलब्ध आहे अथवा helpdesk.evoting@cdslindia.com यांना ईमेल करावा वा श्री. भावेश दिधया, संपूर्णवेळ संचालक, ईमेल foilslimited@rediffmail.com यांना ईमेल लिहावा अथवा दूरध्वनी: ०२२ २८६४ ०८६३ येथे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मताकरिता सुविधेसंबंधित अडचणी असल्यास, संपर्क साधावा.
- कंपनीने योग्य आणि पारदर्शी स्वरूपात ई-मतदानाची प्रक्रिया पडताळणीसाठी पडताळणीकार म्हणून श्री प्रकाश डी. नारिंग्रेकर (एसीएस ५९४१), एचएस असोसिएट्सचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांची नियक्ती केली आहे.
- कंपनीच्या समभागासंदर्भात सभासद नोंदणी आणि भाग हस्तांतरण नोंदणी शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

पासून ते गुरूवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील.

सिंथिको फॉर्डल्स लिमिटेडकरित रमेश दधिया तारीखः ४ सप्टेंबर, २०२१

स्पीअरहेड मेटल्स अँड अलॉडज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः लदाम हाऊस, सी-३३, रोड क्रमांक २८, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र ४००६०४, भारत. दूरध्वनी क्रः ०२२७१९९००० इमेल आयडीः compliances@ladam.in

सीआयएनः यू२७१०९एमएच१९९०पीएलसी०५६०८८ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) द्वारे आयोजित करण्यात येणारी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएमच्य सूचनेत विनिर्दिष्ट केलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.३० (भाप्रवे) वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाईल. निगम व्यवहार मंत्रालयाकडन जारी ८ एप्रिल. २०२०. १३ एप्रिल. २०२०. ५ मे. २०२० आणि १३ जानेवारी. २०२१ रोजीच्या परिपत्रक त्यासह १२ मे, २०२० रोजीचे सेबी परिपत्रक यांची अनपालनांत ज्या सदस्यांचे इमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी सहभागी(गीं)कडे २७ ऑगस्ट. २०२१ रोजीप्रमाणे नोंदणीकृत आहेत त्यांना एजीएमची सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत पाठवले जातील. २४ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये भागधारकांना त्यांचे ईमेल आयडी नोंदणी करण्याचे विनंती जाहीरात

प्रसिद्ध केले होते. सदर सीडीएसएल वेबसाईट www.evotingindia.com वर सुद्धा प्राप्त आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सामान्य कामकाजावर सीडीएसएलच्या मतदान यंत्रणेद्वारे (दरस्थ इ-मतदान) दुरस्थ पद्धतीने बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या कट-ऑफ तारीख प्रमाणे एजीएमचे ठिकाणाव्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणाह्न मतदान करता येईल. सर्व सदस्यांना हे सूचित करण्यात येते की:

i. एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे पूर्ण केले

i. दूरस्थ इ–मतदानाला रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरूवात होईल.

iii. दूरस्थ इ-मतदानाचा शेवट मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता होईल.

iv. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदानासाठी पात्रता ठरवण्याची कट ऑफ तारीख

बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ आहे. v. कोणतीही व्यक्ती जी एजीएमची सूचना पाठवण्यात आल्यानंतर कंपनीचे समभाग खरेदी करेल आणि कंपनीची सदस्य होईल आणि कट ऑफ तारखेला म्हणजे बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी समभाग धारण करत असेल तर तिला helpdesk.evoting@cdslindia.com किंवा जारी करणारे/आरटीए येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल.

सदस्यांनी कपया या गोष्टीची नोंद घ्यावी की : ए. दरस्थ इ-मतदानाची यंत्रणा उक्तनिर्देशित तारीख आणि वेळेनंतर मतदानासाठी सीडीएसएल दारे बंद केली जाईल आणि एखाद्या ठरावावर एखाद्या सदस्याने मतदान केल्यानंतर त्या सदस्याला ते

नंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. बी. ई-मतदानाद्वारे एजीएम मध्ये मतदान करण्याची सुविधा सीडीएसएल द्वारे देण्यात येतील. सी. एजीएमपूर्वी दूरस्थ इ-मतदान पद्धतीने मतदान केलेल्या सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता

येईल परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. डी. अंतिम तारखेला सदस्यांचे नोंदणीपुस्तक किंवा डिपॉझिटरींनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीपुस्तकात नाव नमूद केलेले आहे त्यांना दूरस्थ इ-मतदानाची सुविधा मिळवता येईल.

काहीही प्रश्न असल्यास www.evotingindia.com या वेबसाइटच्या फ्रीकेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्प विभागात सदस्यांसाठीच्या इ-मतदान यूजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवू शकता, किंवा दूर ०२२-२३०५८५४२/४३ किंवा कंपनीशी support@purvashare.com किंवा compli ances@ladam.in वर ईमेल द्वारे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानासंबंधी प्रश्न ते सोडवतील. स्पीअरहेड मेटल्स अँड अलॉइज लिमिटेड

च्या वतीने आणि करिता

समीर मोरे संचालक डीआयएन : ८२५९३१४

TWIN ROSES TRADES & AGENCIES LIMITED

CIN: L51900MH1985PLC035214 Regd. Office: 147, 14th floor, Atlanta, Nariman Point, Mumbai 400 021.

Tel.: 22800131 • Website: www.trtal.org.in NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Thirty-Sixth Annual General Meeting ("the Meeting") of the Members of the Company will be held on Thursday, the 30th day of September, 2021 at 11:45 a.m. at the Registered Office of the Company. Notice of the Meeting setting out the business to be transacted thereat together with the

Notice of the Meeting setting out the business to be transacted thereat together with the Annual Report, inter-alia, including the Audited Financial Statement for the year ended 31st March, 2021, Auditors' Report, Directors' Report, Attendance Slip and Proxy Form has been sent to the Members to their registered addresses by courier and electronically to those Members who have registered their e-mail addresses. The Company has completed the posting and sending of e-mails to the Members on Friday, 3rd September, 2021.

Members are hereby informed that the Notice of the Meeting and the aforesaid documents are available on the Company's website (www.trtal.org.in) and copies of the said documents are also available for inspection at the Registered Óffice of the Company on a**ll** working days, (i.e. except Saturdays, Sundays and Public Holidays) during business hours the aforesaid documents may send an e-mail to evoting.twin@kfintech.com quoting his Folio No. (Client ID. Alternatively, the Member may send his request by a letter addressed to KFin Technologies Private Limited ("KFinTech"), the Share Transfer Agent of the Company at the address given at the end of this Notice. upto the date of the Meeting. However, a Member who wishes to receive a physical copy o

A Member entitled to attend and vote at the Meeting is entitled to appoint a Proxy to attend and vote on poll instead of himself and the Proxy need not be a Member of the Company. The instrument appointing Proxy to be valid should be deposited at the Registered Office of the Company not less than 48 hours before the commencement of the Meeting.

of the Company not less than 48 hours before the commencement of the Meeting.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its Members evoting facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the Meeting by electronic means. Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting").

The Company has engaged the services of KFinTech as the Agency to provide e-voting facility.

The communication setting out the procedure for remote e-voting, inter-alia, containing The communication setting out the procedure for femore e-voting, inter-aira, containing user ID and password along with a copy of the Notice convening the Meeting has been dispatched to the Members. This communication and the Notice of the Meeting are available on the website of the Company at www.trtal.org.in and on the website of KFinTech at https://evoting.kfintech.com.

The remote e-voting facility shall commence on 26th September, 2021 from 9:00 a.m. (IST) and end on 29th September, 2021 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting shall not

to their share in the paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date. Any person who becomes Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date i.e. 24th September, 2021, may obtain the User ID and password by sending a request at evoting.twin@kfintech.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on the Company's website and KFinTech's website. If the Member is already registered with KFinTech for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

The Members who have cast their vote by remote e-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again.

The facility for voting through electronic voting system ("Insta Poll") shall be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the Meeting through Insta Poll. The Company has opted to provide the same electronic voting system of KFinTech at the Meeting, as used during remote e-voting and the said facility shall be in operation till all the resolutions are considered and voted upon at the Meeting.

In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQ's section available at KFinTech's website.

NOTICE is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from 20th September, 2021 to 23rd September, 2021 (both days inclusive).

Bhavin S Mehta

_ovable 💟

लव्हेबल लिंगरी लिमिटेड

नों. का. : ए-४६, स्ट्रीट नं. २, एमआयडीसी, अंधेरी (पू), मुंबई - ४०००९३, महाराष्ट्र दू.क्र : +९१-०२२-२८३८३५८१, फॅक्स क्र. +०२२-९१२८३८३५८२ ई-मेल : corporate@lovableindia.in, वेबसाईट : www.lovableindia.in

३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

रिमोट ई-व्होटिंग माहिती व बुक क्लोजर याद्वारे सूनचा देण्यांत येते की, **लव्हेबल लिंगरी लिमिटेड (''कंपनी'') ची ३४ वी वार्षिक** सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत होईल. सातत्याने सुर नसलेला कोव्हीड-१९ साथीचा प्रसार पाहता, निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') त्यांच्या दिनांव मे, २०२० चे सर्क्युलर सहवाचता **दिनांक ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२०** ची सर्क्युलर्स एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') द्वारा एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') घेण्यास परवानगी मिळाली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या तरतुदी, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') आणि एमसीए सर्क्युलर्स च्या अनुपालनांत, १० ऑगस्ट, २०२१ दिनांकीत एजीएमच्या सूचनेत सूचिबद्ध केलेले कामकाज करण्याकरिता कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल. २७ सप्टेंबर, २०२१ रोजी होणारी एजीएम आणि एजीएम मध्ये सभासदांच्या मंजुरी अधीन लाभांशाच्या प्रदानाच्या कारणास्तव कंपनीच्य नभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार २३ सप्टेंबर, २०२१ पासून सोमवार, २७ **सप्टेंबर, २०२१** (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येतील. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी होणाऱ्या

संबंधित सर्क्युलर्स च्या अनुपालनांत, कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे ज्यांचे ई-मेल आयडीज नोंदणीकृत आहेत त्या कंपनीच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ३ सप्टेंबर, २०२१ रोजी स्पष्टीकरणात्मक निवेदन आणि **३१ मार्च, २०२१** रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह उपरोक्त सचना पाठवली आहे. वरील दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.lovableindia.in स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या वेबसाईटस अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि लिंक इनटाईम् इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in वर सुद्धा उपलब्ध आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ च्या नियम २०, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''एलओडीआर'') च्या रेग्युलेशन ४४ नुसार कंपनीला लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने पुरवावयाच्या रिमोट ई-व्होटिंग (एजीएम आधी) आणि ई-व्होटिंग (एजीएम मध्ये) द्वारे त्यांचे मत देण्याची सुविधा तिच्या सर्व सभासदांना (प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपांत शेअर्स धारण करणारे) पुरवतांना आनंद होत आहे. रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडते की नाही त्याची पडताळणी करण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून मे. डी. एम. झवेरी अँड कं. व्यावसायिक कंपनी सेक्रेटरीज यांची नियक्ती केली आहे

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम यानुसारचे तपशील

- 🔾 एजीएमच्या सूचनेत मांडलेले सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानामार्फत करता येईल.
- ४. रिमोट ई-व्होटिंग संपन्याची तारीख आणि वेळ आहे **रविवार २६ सप्टेंबर, २०२१** रोजी सं. ५.००
- वा. (भा.प्र.वे) २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भा.प्र.वे) नंतर रिमोट ई-व्होटिंग ला अनमती नसेल, ह्या कालावधीत, सभासद इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंतर एलआयआयपीएल कडन रिमोट ई-व्होटिंग मॉड्यल निष्क्रिय केलं जाईल. सभेची सूचना पाठवल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने शेअर्स संपादित करून ती कंपनीची सभासद झाली असेल

एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंग ने मत दिलेले सभासद व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये

सभासदांचे मताधिकार, शनिवार, २२ ऑगस्ट, २०२० ("कट-ऑफ डेट") रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलामधील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणांत असतील. केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदवले असेल ती व्यक्तीच एजीएम मध्ये सहभागी होण्यास, रिमोट ई-व्होटिंग करण्यास आणि

रिमोट ई-व्होटिंग शी संबंधित कोणत्याह तक्रारीच्या संबंधात कोणत्याही तक्रारीच्या बाबतीत तुम्ही nttps://instavote.linkintime.co.in च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिकवेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाहू शकता किंवा दू : ०२२-४९१८६००० वर कॉल करू शकता किंवा enotices@linkintime.co.in वर एक विनंती पाठवू

ई-मेल आयडी व बँक खाते तपशीलांची नोंदणी:

करण्यासाठी सभासदांनी कृपया खालील प्रक्रिया अनुसरावी

linkintime.co.in येथे पाठवावी. i) ईमेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी कृपया फोलीओ क्र. भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढची व मागची) पॅन आणि आधार (पॅन कार्ड आणि

ii) बँक खाते तपशील अद्ययावत करण्यासाठी : कृपया खालील जास्तीचे दस्तावेज/माहिती व त्यानंतर त्यांच्या हार्ड कॉपीज पाठवाव्यात ए) बँकेचे नाव आणि शाखेचा पत्ता

बी) बँक खाते प्रकार म्हणजे, सेव्हींग्ज किंवा करंट.

सी) कोर बँकिंग सोल्युशन्सच्या अंमलबजावणी नंतर वाटलेला बँक खाते क्र.

ई) ११ अंकी आयएफएससी कोड एफ) पहिल्या भागधारकांचे नाव असलेला मूळ रद्द केलेल्या धनादेश तो नसल्यास

बँक पासबुक/बँकेने साक्षांकित केलेल्या स्टेटमेंट ची प्रत प्रत्यक्षात शेअर्स धारण https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html वर सुद्धा

करणारे सभासद लव्हेबल लिंगरी लिमिटेड साठी ठिकाण : मंबई

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥

(वित्त मंत्रालय) ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा, मुंबई-४०० ००५. विक्रीची उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना हस्तांतर वसुली कार्यवाही क्र. ४१ सन २०१७

परिशिष्ट क. ७८

पुढील तारीख: २१.०९.२०२

...अर्जदार

श्री. रणजीत आर. कनोजीया आणि अन्य ...प्रतिवादी न्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी व्याज आणि खर्चासह रु. ३७,४८,७४६.८९/– ची रक्कम अर्जदार बँकेला चुकती करण्यासाठी **ओ.ए. क्र. २१३ सन २०१३** मधील वसुली प्रमाणपत्र निर्गमित केले होते. याअर्थी तुम्ही रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमृद मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.

नुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता २१ पर्टेंबर, २०२१ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी रोण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे केंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. मिळकतीचे विस्ततीकरण

फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, हरि ओम अपार्टमेंट, प्लॉट क्र. ४४, सेक्टर-२४, सानपाडा, नवी मुंबई- ४०० . सदर ३१ ऑगस्ट, २०२ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह दिले.

> सुनिल के मेश्राम वस्ली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई

श्री. रणजीत आर. कनोजा ए) फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, ममता अपार्टमेंट, रेल्वे स्टेशन जवळ, उल्हासनगर (पूर्व), जि. ठाणे

बी) फ्लॅट क्र. ३०१. हरि ओम अपार्टमेंट. ३ रा मजला, प्लॉट क्र. ४४. सेक्टर २४. सानपाडा, नवी

सी) महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, एफईएस कांदिवली कुर्ला रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१ श्री. अमित आर. कनोजिया,

ए) फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, ममता अपार्टमेंट, रेल्वे स्टेशन जवळ, उल्हासनगर (पूर्व), जि. ठाणे-बी) फ्लंट क्र. ३०१, हरि ओम अपार्टमेंट, ३ रा मजला, प्लॉट क्र. ४४, सेक्टर २४, सानपाडा, नवी

MUKAND ENGINEERS

मुकंद इंजिनिअर्स लिमिटेड (CIN: L45200MH1987PLC042378) नोंदणीकृत कार्यालय : बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, २२६, निरमन पॉइंट, मुंबई – ४०००२१ दूरध्वनी : (०२२) ६१२९६६ ६६,६६, फॅक्स : (०२२) २२८८६६६३ ईमेल : mel@mukand.com वेबसाईट :www.mukundengineers.com

३५वी (पस्तिसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा जी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर दृक्श्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मधून भरवली जाणार आहे, ई-मतदानाची माहिती आणि पुस्तेक समापन ह्यांबद्दलेची सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येते की मुकंद इंजिनिअर्स लिमिटेडच्या (कंपनी) भागधारकांची ३५वी (पस्तिसावी] वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता (भाप्रवे) व्हेडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर दृक्श्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) कंपनीच्या ३५व्या एजीएमचे निमंत्रण करणाऱ्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि सेबी (सूचीकरण बंधने आणि प्रकटन आवश्यकता) नियमने, २०१५, सोबत वाचली जाणारी कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने प्रसृत केलेली अनुक्रमे ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि १३ जानेवारी २०२१ अशी दिनांकित गरिपत्रके क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ ('एमसीए परिपत्रके'), आणि ारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाने (सेबी) प्रसृत केलेले १२ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्र SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसृत केलेल्या गरिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 नुसार सुधारित ('सेबी परिपत्रके') द्यांचे अनुपालन करत ३५वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातून म्हणजेच एका सामाईक स्थळी सदस्यांच्या शारीरिक उपस्थितीशिवाय आयोजित केली जाईल.

उपरोक्त परिपत्रकांचे अनुपालन करत, एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ साठीच्या नेखापरीक्षित आर्थिक विवरणांचा समावेश असलेला वार्षिक अहवाल हे कंपनीकडे/डिपॉझिटरी गर्टिसिपंट/आरटीए कडे ईमेल पत्ते नोंदणीकृत असणाऱ्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आले आहेत. वार्षिक अहवालाची सदस्यांना इलेक्टॉनिक पाठवणी २ सप्टेंबर २०२१ रोजी पर्ण झाली आहे आर्थिक वर्ष २०२०–२१ साठीच्या ३५व्या वार्षिक अहवालाच्या भौतिक प्रती पाठवण्याची गरज एमसीप परिपत्रकांन्वये आणि सेबी परिपत्रकांन्वये अनावश्यक ठरवण्यात आली आहे. कंपनीने हे तपशील कंपनीच्य वेबसाईटवर www.mukandengineers.com येथे अपलोड केले आहेत. एजीएमची सचना सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. ('सीडीएसएल') च्या www.cdslindia.com ह्या वेबसाईटवरही आणि कंपनीचे भाग सूचीकृत असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्सवर म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वरही उपलब्ध आहेत.

ईमेल पत्ते नोंदवण्याची / अद्ययावत करण्याची पद्धत :

ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल आयडी अद्याप नोंदवलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढीलप्रमाणे ऱ्यांचे ईमेल आयडी नोंदवावेत अशी विनंती आहे :

- भौतिक स्वरूपात भाग बाळगणारे भागधारक व ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत त्यां विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीच्या निबंधकाकडे आणि भाग हस्तांतरण एजंटकडे म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांच्या www.bigshareonline.com ह्य वेबसाईटवरून भागधारकाचे नाव आणि पत्ता उल्लेखित असलेल्या, सही केलेल्या अर्ज पत्राच्या प्रतीसह, भाग प्रमाणपत्राच्या स्कॅन केलेल्या (पाठपोट) प्रतीसह, पॅन कार्डच्या स्वसाक्षांकित प्रतीसह आणि भागधारकाच्या पत्त्याचा परावा देणाऱ्या कोणत्याही कागदपत्राच्या (उदा. चालक परवाना . मतदार
- ओळखपत्र, पासपोर्ट) स्वसाक्षांकित प्रतीसह पाठवून अद्ययावत करून घ्यावेत. डीमटिरिअलाइइड स्वरूपात भाग बाळगणारे भागधारक : कृपया डीमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रीकृत खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकित प्रत), आधार कार्ड (आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत) कंपनीच्या निबंधकाकडे आणि भाग हस्तांतरण एजंटकडे म्हणजेच मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांच्या www.bigshareonline.com ह्या वेबसाईटवर पुरवावेत.
- ईमेल पत्ता नोंदवण्याविषयी कोणतेही प्रश्न / अडचणी असल्यास, भागधारक joyv@bigshareonline.com येथे लिह्न कळवू शकतात.

दुरस्थ ई–मतदान आणि एजीएम दरम्यान ई–मतदान आणि त्याची पद्धत :

गिधारकांना असे कळविण्यात येते की कायदे कलम १०८ च्या तरतुदी, सोबत वाचला जाणारा कंपनी ग्न आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० (ह्यामध्ये त्यामधील कोणते*र्ह* किंवा पुनर्वर्तने समाविष्ट), सेबी सूचीकरण नियमनांचे नियमन ४४ आणि इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे प्रसृत 'सर्वसाधारण सभांवरील' सचिव मानक–२ (एसएस–२) ह्यांचे अनुपालन करत, कंपनी तिच्या भागधारकांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी एजीएमपूर्वी दूरस्थ ई–मतदान सुविधा पुरवत आहे. त्याचबरोबर, कंपनी एजीएम दरम्यान ई–मतदान यंत्रणेमार्फत मतदानाची सुविधा पुरवत आहे (ई–मतदान).

दुरस्थ ई–मतदानाची मुदत शुक्रवार २४ सप्टेंबर २०२१ रोजी (सकाळी ०९:०० वाजता भाप्रवे) सुरु होईल आणि रविवार २६ सप्टेंबर २०२१ रोजी (संध्याकाळी ०५:०० वाजता भाप्रवे) संपेल. ह्या काळात, सोमवार २० सप्टेंबर २०२१ ह्या अंतिम दिनांकारोजीनुसार भौतिक स्वरूपात किंवा डीमटिरिअलाइझ्ड स्वरूपात भाग ब्राळगणारे कंपनीचे भागधारक त्यांची मते दुरस्थ ई–मतदानाद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या प्तामान्य आणि विशेष व्यवहारांवर सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेमार्फत देऊ शकतील आणि भागधारकांचे मताधिकार सदर अंतिम दिनांकारोजीनुसार कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलामधील त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात असतील. दूरस्थ ई–मतदान मॉड्युल सीडीएसएलद्वारे गनंतर बंद केले जाईल आणि भागधारकांना सदर दिनांका आणि वेळेपलीकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नतदान करू दिले जाणार नाही. एकदा भागधारकाने एका ठरावावर त्याचे मत दिले, की ते मत त्याला बदलता येणार नाही. केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित असणारे भागधारक, ज्यांनी दुरस्थ ई–मतदानामार्फत ठरावांवर त्यांची मते दिलेली नाहीत आणि तसे करण्यापासून त्यांना अन्यथा मज्जाव करण्यात आलेला नाही, तेच एजीएममध्ये ई–मतदान यंत्रणेमार्फत मतदान करण्यास पात्र असतील. ज्या प्तदस्यांनी दरस्थ ई–मतदानामार्फत मत दिले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील, पण रजीएममध्ये मतदान करण्यास पात्र नसतील. ज्या व्यक्तीचे नाव अंतिम दिनांकारोजीनुसार सदस्य नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीज्नी जतन केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवलेले असेल, केवळ तीच दरस्थ ई–मतदानाची सविधा मिळवण्यास आणि एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असेल. सदर तपशील कंपनीच्या वेबसाईटवर www.mukandengineers.com येथेही उपलब्ध करून दिले

अशी कोणतीही व्यक्ती जी एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीनंतर भाग मिळवते आणि कंपनीची सदस्य होते आणि अंतिम दिनांकारोजीनुसार कंपनीचे भाग बाळगते, ती helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव् शकते. परंतु, जर तिने आधीच दूरस्थ ई–मतदानासाठी सीडीएसएलकडे नोंदणी केलेली असेल तर ती तिचा विद्यमान युझर आयडी आणि पासवर्ड वापरून मतदान करू शकते. डीमटिरिअलाइझ्ड स्वरूपात, भौतिक स्वरूपात भाग बाळगणाऱ्या भागधारकांसाठीची आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत अशा भागधारकांसाठीची दूरस्थ ई–मतदानाची/ई–मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये पुरवण्यात आलेली आहे. एजीएममध्ये उपस्थित राहण्याशी, दूरस्थ ई–मतदानाशी आणि एजीएममध्ये ई–मतदान यंत्रणेतून ई– नतदान करण्याशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, माफतलाल मिल pपाऊंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई – ४०००१३ येथे पाठवता येतील किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ईमेल पाठवता येईल किंवा ०२२-

२३०५८५४२/४३ येथे कॉल करता येईल. ने. रागिनी चोक्षी अँड असोसिएट्स (सदस्यत्व क्र. एसीएस २३९०) च्या श्रीम. रागिणी चोक्षी ह्यांची दूरस्थ ई–मतदान प्रक्रियेचे आणि एजीएममध्ये होणाऱ्या ई–मतदानाचे न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीत परीनिरीक्षण करण्यासाठी परीनिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

दूरस्थ ई-मतदानाचे आणि एजीएममध्ये दिल्या गेलेल्या मतांचे निष्कर्ष एजीएमच्या समापनानंतर ४८ (अड्डेचाळीस) तासांच्या आत घोषित केले जातील. घोषित निष्कर्ष, परीनिरीक्षकाच्या अहवालासोबत कंपनीच्या वेबसाईटवर www.mukandengineers.com येथे दाखवले जातील आणि कंपनीचे भाग सूचीकृत असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्सवर www.bseindia.com आणि

www.nseindia.com येथे दाखवले जातील.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि सूचीकरण नियमनांचे नियमन ४२ ह्यांअन्वये, ह्याद्वारे सूचना देण्यात येते की कंपनीची सदस्य आणि भाग हस्तांतरण नोंदवही मंगळवार २१ सप्टेंबर २०२१ पासून सोमवार

मुकंद इंजिनिअर्स लिमिटेड साठी सही/ राजेश शहा

दिनांक : ३ सप्टेंबर २०२१ (DIN - ०००२१७५२)

. इंडसइंड बँक

२७ सप्टेंबर २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक पुस्तक समापनाकरिता बंद राहील.

अध्यक्ष

ne. Once the vote on a resolution is cast by the

Member, the same cannot be changed subsequently. A person, whose name appears in the register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. 24th September, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Meeting. The voting rights of Members shall be in proportion to their share in the paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date.

In case of any queries/grievances relating to voting by electronic means, the Members/Beneficial Owners may contact at the following address:
Shri S. P. Venugopal, General Manager, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032; Phone No.: 040-67161700; e-mail: evoting.twin@kfintech.com.

सीआयएन : एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४४८३५

नभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १०३ प्रमाणे एजीएम करिता ाणसंख्येसाठी मोजले जाईल.

- कट-ऑफ डेट आहे. सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ ३. रिमोट ई-व्होटिंग सुरु होण्याची तारीख आणि वेळ आहे **शुक्रवार २४ सप्टेंबर, २०२१** रोजी स. ९.००

तीने एजीएमच्या सूचनेतील रिमोट ई-व्होटिंग निर्देश पाहावेत किंवा instameet@linkintime.co.in वर विनंती पाठवावी. तथापि. जर एखादी व्यक्ती रिमोट ई-व्होटींगसाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) कडे आधीच नोंदणीकृत असेल तर ते मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी

सहभागी होऊ शकतात परंतु एजीएम मध्ये उपलब्ध असलेल्या ई-व्होटिंग सुविधेमार्फत पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील, रिमोट ई-व्होटिंग, एजीएम मध्ये सहभाग व एजीएम मध्ये ई-व्होटिंग यासाठी सविस्तर निर्देश ३३ व्या एजीएमच्या सूचनेत पुरवले जाईल.

एजीएम मध्ये ई–व्होटिंग सुविधा वापरण्यास हक्कदार असतील.

भविष्यातील सर्वओ पत्रव्यवहारासाठी ईमेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी आणि बँक खाते तपशील अद्ययावत

प्रत्यक्षात शेअर्स मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ला एक विनंती rnt.helpdesk@

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२१

आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत)

डी) ९ अंकी एमआयसीआर कोड नं., आणि

सदर माहिती/दस्तावेज अद्ययावत/अपलोड करू शकतात डिमॅट स्वरुपात कृपया तुमच्या डीपीशी संपर्क साधा आणि तुमच्या डीपीच्या सल्याप्रमाणे प्रक्रिया अनुसरा.

> णल विनय रेड्डी व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ००२०२६१९)